Daikaffil Chemicals India Limited



Date: May 23, 2025

To, Bombay Stock Exchange Limited, Phiroze Jeejeebhoy Towers, Dalal Street, Mumbai- 400 001,

Scrip Code: 530825

Sub.: News Paper Publication of Financial Results for the Quarter and Year ended on March 31, 2025.

Dear Sir/Madam,

We refer to our Letter dated May 21, 2025 wherein we informed the outcome of the board meeting held on Wednesday, May 21, 2025 inter alia, to consider and approve the Financial Results for the quarter and year ended on March 31, 2025.

Further we wish to inform that the Financial Results for the quarter and year ended on March 31, 2025 have been published in the following newspapers:

The Free Press Journal — English (Mumbai) dated May 23, 2025 Navshakti — Marathi (Mumbai) dated May 23, 2025

The extract(s) of the aforesaid News Paper Advertisement are enclosed herewith.

You are requested to kindly take the above information on record.

Thanking you,

Yours faithfully
For Daikaffil Chemicals India Limited

Jay Patel Company Secretary and Compliance Officer Membership No.: A73587

Place: Mumbai Encl: As above



HLV LIMITED

CIN No.: L55101MH1981PLC024097 Registered Office: The Leela, Sahar. Mumbai - 400 059

Tel: 022-6691 1234 • Fax: 022-6691 1212
Email: investor.service@hlvltd.com • Website: www.hlvltd.com

Year Ended 31st Marc		r anu	(₹ In Lakhs)
	Quarter	Quarter	Year
Particulars Particulars	Ended	Ended	Ended
raiticulais	31-Mar-25	31-Mar-24	31-Mar-25
	Audited	Audited	Audited
Total Income from operations (net)	6,345	6,329	21,840
Net Profit /(loss) for the period (before tax and exceptional items)	1,224	1,035	2,531
Net Profit /(loss) before tax (after exceptional items)	1,074	1,035	2,613
Net Profit /(loss) after tax	1,074	1,035	2,613
Total comprehensive income for the year	864	1,199	2,444
Equity share capital	13,185	13,185	13,185
Earnings per share (in Rs.) - Basic and diluted	0.16	0.16	0.40
Notes	•	•	

Place : Mumbai

Dated: 22nd May, 2025

- The above is an extract of the detailed format of financial results for the quarter and year ended 31st March 2025 filed with the Stock Exchanges under regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015. The full format of the financial results are available on the websites of NSE and BSE at www.nseindia.com and www.bseindia.com respectively and on Company's website a www.hlvltd.com.
- The financial results for the quarter and year ended 31st Mar, 2025 were reviewed by the Audit Committee of the Board and approved by the Board of Directors at their meeting held on 22nd May, 2025.
- i) For the quarter ended 31st March, 2025 represent Loss on sale of unit from joint development property amounting to Rs. 135 Lakhs and impairment of Assets held for sale amounting to Rs. 15 Lakhs.
- ii) For the year ended 31st March, 2025 represent Profit from sale of Assets Held for Sale amounting to Rs. 232 Lakhs, Loss on sale of units from joint development property amounting to Rs. 135 Lakhs and Rs.15 Lakhs from impairment of Assets held for sale
- Figures have been regrouped, rearranged or reclassified wherever necessary



For and on behalf of the Board of Directors Chairman & Managing Director

INDIA STEEL WORKS LIMITED REGD. OFFICE: India Steel Works Complex, Zenith Compound, Khopoli, Raigad - 410203

Statement of Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025

		Standalone						
Sr. No.	Particulars	G	uarter end	ed	Year	ended		
		31-Mar-2025	31-Dec-2024	31-Mar-2024	31-Mar-2025	31-Mar-2024		
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)		
1	Total Income from Operation (net)* *(This includes other income)	34.13	12.42	559.09	112.75	726.02		
2	Net Profit/(Loss) before exceptional items	(330.16)	(343.02)	37.73	(1,565.28)	(1,744.77)		
3	Net Profit/(Loss) after exceptional items	(330.16)	(343.02)	615.02	(1,339.35)	(1,162.47)		
4	Net Profit/(Loss) after tax	(330.16)	(343.02)	615.02	(1,339.35)	(1,162.47)		
5	Total comprehensive Income	(327.93)	(343.02)	897.07	(1,337.13)	(880.43)		
6	Paid-up Equity Share Capital [face value of Rs.1/- per share -	3,980.81	3,980.81	3,980.81	3,980.81	3,980.81		
7	Other Equity excluding Revaluation Reserve				(1,343.59)	(6.46)		
8	Earnings per share face value @ Rs.1/- each.							
	a) Basic (in Rs.) - (Before Exceptional Items)	(0.08)	(0.09)	0.01	(0.39)	(0.44)		
	b) Diluted (in Rs.) - (Before Exceptional Items)	(0.08)	(0.09)	0.01	(0.39)	(0.44)		
	a) Basic (in Rs.) - (After Exceptional Items)	(0.08)	(0.09)	0.15	(0.34)	(0.29)		
	b) Diluted (in Rs.) - (After Exceptional Items)	(0.08)	(0.09)	0.15	(0.34)	(0.29)		

The above is an extract of the detailed format of the Audited Financial Results (Standalone) for the quarter and year ended March 31,2025, the same has been filed with the Stock Exchanges under Regulation 47read with Regulation 33 of the SEBI(Listing and other Disclosure requirements) Regulations2015. The Full formats are available on the website of the Stock Exchange at www.bseindia.comand the the Companys website at www.indiasteel.in.

Date : 21st May, 2025 Place : Mumbai

For INDIA STEEL WORKS LIMITED Varun S. Gupta Managing Director - DIN: 02938137



KAIRA CAN COMPANY LIMITED

CIN: L28129MH1962PLC012289

Regd. Office: Ion House, Dr. E. Moses Road, Mahalaxmi, Mumbai 400 011, India.

E-mail: companysecretary@kairacan.com Website: www.kairacan.com EXTRACT OF AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & YEAR ENDED MARCH 31, 2025

					(1	Rs. in Lakhs)
Sr.		(Quarter ende	d	Year	ended
No.	Particulars	31/Mar/25	31/Dec/24	31/Mar/24	31/Mar/25	31/Mar/24
		(Audited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)	(Audited)
1	Total Income	6,106.53	5,558.76	5,478.49	23,310.77	22,499.51
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional items)	182.10	126.74	114.57	512.03	525.32
3	Net Profit for the period before tax (after Exceptional items)	182.10	126.74	114.57	512.03	525.32
4	Net Profit for the period after tax (after Exceptional items)	189.29	64.20	75.00	384.48	376.58
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	169.29	56.96	73.43	357.97	385.51
6 7	Paid-up Equity Share Capital (Face value of Rs. 10/- each) Basic and Diluted Earnings per Share (of Rs. 10/- each) (Not Annualised for Interim period)	92.21	92.21	92.21	92.21	92.21
	- Basic (In Rs.)	20.53	6.96	8.13	41.69	40.84
	- Diluted (In Rs.)	20.53	6.96	8.13	41.69	40.84

Notes

- The above is an extract of the detailed format of Quarterly and Year ended Financial Results filed with the Stock Exchange Under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements), 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Bombay Stock Exchange website (URL:www.bseindia.com/corporates) and on the Company website (URL:http://www.kairacan.com/DownloadKairaCan.aspx?FileType=Financial).
- The Board of Directors of the Company have recommended a final dividend of Rs. 12/- per share which is subject to approval of shareholders at the A.G.M.

回綴回

3 There were no exceptional and extraordinary items during the guarter ended March 31, 2025.

Place : Mumbai Dated: May 22, 2025 For and on behalf of the Board of Directors of

A. B. Kulkarn Managing Director D.I.No. 01605886



Regd. Office: E-4, M.I.D.C., Tarapur, Dist-Palghar, Maharashtra - 401506 Statement Of Audited Financial Results For The Quarter And Year Ended 31 March 2025

						(₹ In Lakns
			Quarter end	ed	Year	Ended
Sr. No.	Particulars	March 31, 2025	December 31, 2024	March 31, 2024	March 31, 2025	March 31, 2024
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Audited)
1	Total Income from Operations (net)	421.04	356.77	16.08	796.60	71.11
2	Net Profit/(Loss) for the period					
	(before Tax and Exceptional items)	(27.67)	(4.60)	(83.56)	(160.29)	(189.28)
3	Net Profit/(Loss) for the period before tax					
	(after Exceptional items)	(27.67)	(4.60)	(83.56)	(160.29)	(189.28)
4	Net Profit/(Loss) for the period after tax					
	(after Exceptional items)	(34.92)	(35.70)	(94.58)	(158.98)	(190.22)
5	Total Comprehensive income for the period [Comprising					
	profit / (Loss) for the period (after tax) and Other					
	Comprehensive Income (after tax)]	(44.43)	(35.70)	(94.58)	(168.50)	(190.22)
6	Equity share capital (Face Value ₹ 10 each)	600.00	600.00	600.00	600.00	600.00
7	Reserves (excluding Revaluation Reserves as per					
	balance sheet of previous accounting year)	-	-	-	285.22	453.72
8	Earnings per share of ₹ 10 each (for continuing operations)					
	Basic and diluted EPS (₹)	(0.58)	(0.60)	(1.58)	(2.65)	(3.17)

NOTES:

Date: May 21, 2025

- 1) The above financial results as reviewed by the Board of Directors, were approved and taken on record in their meeting held on Ma 21, 2025.
- 2) The figures for the quarter ended March 31, 2025 are the balancing figures between the audited figures in respect of the full financia year and unaudited year to date figures upto the third quarter ended December 31, 2024, which were subjected to limited review
- 3) The results of the Daikaffil Chemicals India Limited (the Company) have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS) notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended) And in terms of regulation 33 of SEBI (Listing Obligations and Disclosure requirements) 2015 as amended.
- 4) The company is engaged in Manufacturing of Agro Chemicals. As the Company's business activity falls within a single business segment and as such there is no separate reportable segment as per AS 108 "Operation Segments"
- 5) Figures for the previous period/year have been regrouped / re-classified to confirm to the figures of the current period/year



By Order of the Board For Daikaffil Chemicals India Limited Raghuram K Shetty

Managing Director

NOTICE INVITING TENDER CPD/48 -2025-26

Tenders are invited through e-Tendering in SRM Two Bid system from the registered vendors for Supply of following:

Tender No. & Description of Material	Estimated Amount (in Rs. in Lakh) Tender Fee (in Rs.)	Due Date & Time (Hrs. Submission & Opening of Tender
SP/T-11/0525_TKC1 (RFX.No. 7000036475) (9th Call) Work of Installation, Civil, ETC works of 400kV 1x125MVAr 3ph bus reactor with NGR along with allied equipment and Civil Works at 400kV Chandrapur switching S/Stn. (Reactor will be supplied by MSETCL).	418.46 5,000.00	02.06.2025 16:00 02.06.2025 16:30

Contact Person: Office of the Executive Engineer (Gr-P&C) Tel.No.022-69852720/022-69852717 Cell.No.09619469933

Email: 1) C.E. (CPA) 2) E.E. (Group-TKC1), CPA, C.O. MSETCL, 1st Floor, Prakashgad Building, Bandra (E), Mumbai Email id: cecpa@mahatransco.in, eetkc1@mahatransco.in, For further details visit our website http://www.srmetender.mahatransco.in

Any further amendments will be published on the MSETCL website www.mahatransco.in. So bidders are requested to check the website.

Executive Engineer (P&C)

ASHIANA AGRO INDUSTRIES LIMITED

Reg. Office: No.34, Andal Nagar, Baluchetty Chatram, Kancheepuram Taluk, Kancheepuram Distt.- 631551 (Tamil Nadu) Tel No.: +91-44-28344820, Website: www.aail.in Extract of Standalone Audited Financial Results for the Quarter and Year ended 31st March, 2025

SI.	Particulars Particulars	(Quarter Ended		Year Ended		
No		Audited	Unaudited	Audited	Audited	Audited	
		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024	
1	Total Income from Operations Including Other Income (Net)	24.04	26.29	28.56	96.36	115.80	
	Net Profit / (Loss) for the period (Before Tax, Exceptional Items and / or Extraordinary items)	2.34	2.38	5.63	11.36	12.93	
	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional Items and / or Extraordinary items)	2.34	2.38	5.63	11.36	12.93	
	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional Items and / or Extraordinary items)	1.74	1.79	5.13	8.50	12.43	
5	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit /(Loss) for the period (after tax) and other comprehensive Income (after tax)	1.74	1.79	5.13	8.50	12.43	
6	Equity Share Capital (Face Yalue of Rs.10/- per share)	460.00	460.00	460.00	460.00	460.00	
7	Reserves (exduding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance sheet of previous year	-	-	-	(201.27)	(206.88)	
8	Earning Per Share (EPS) (in Rs.) (Face Value of Rs.10/- each)						
	(a) Basic and diluted EPS before Extraordinary items	0.04	0.04	0.11	0.18	0.27	
	(b) Basic and diluted EPS after Extraordinary items	0.04	0.04	0.11	0.18	0.27	

Votes: 1) The above results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on May 22, 2025. 2) The above is an extract of the detailed format of the Standalone Audited Financial Results for the quarter and Year ended March 31, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Audited Financial Results for the quarter and Year ended March 31, 2025 are available on website of the Stock

For Ashiana Agro Industries Limited

For Ashiana Agro Industries Limited Exchange at www.bseindia.com and also on the Company's website at www.aail.in.

Place : Chennai Date : 22.05.2025

MAHATRANSCO

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients have agreed to purchase the property as described in theSchedule below free from all encumbrances. Any person having any claim or right orinterest in respect of the below property byway of inheritance, share, sale, charge, mortgage, lease. lien, license, gift encumbrance possessionor howsoever or otherwise is hereby required to intimate to the undersignedwithin 15 (fifteen) days from the date ofpublication of this notice of his/her/their suchclaim, if any, with all documentsfailing supporting which, the transaction shall becompleted without reference to such claim andthe claims, if any, of such person, shall betreated as waived and not binding on my

THE SCHEDULE ABOVE REFERRED TO: All and singular beneficial and

ownershipright, tile and interest in the Flat No. 102, admeasuring 70.05 sq.mtrs. RERA carpet, area on the 1st Floor, of the building knownas 'Vista', along with (one) mechanized carpark slot bearing No. 32 in the stilt of theBuilding, belonging to The Shakti Co-operative Housing Society Ltd., situated atfinal Plot No. 630 of TPS Bandra No. III. CTS No. 170 of 'F' Ward, Bandra, situate inRegistration Sub-District of Andheri District Mumbai Suburban at P. D. Hinduja Marg, Khar (West), Mumbai-400052, within the limits of Municipal theownership right, title and interest along withthe share in the capital interest of the saidSociety under Share Certificate No. 2 and Member's Regn. No. 2 for Five fully paid-up shares of Rupees Fifty each, bearingdistinctive numbers from 16 to 20 (bothinclusive) issued by The Shakti Co-operative Housing Society Ltd., having its office atKailash Kutir, P. D. Hinduja Khar (West), Mumbai 400052: issued in respect of thesaid flat and all singular direct and indirect, beneficial and ownership entitlements, rights, title, interest attached to the said flat, said shares and the said car parking slot.

Adv. Harmeet Singh Lugani, Add: B/102, Grace Heritage, Kitkat Society, 16th Road, opp. Guru Nanak Park Bandra (W), Mumbai-400050 Mob: 9892311356 22/05/2025

MUMBAI BUILDING REPAIRS & RECONSTRUCTION BOARD (UNIT OF MHADA)



CORRIGENDUM

This is with reference to the Tender Notice No. 09 (2024-25) published in The Free Press Journal dated 24.01.2025 on page No. 22 issued by Mumbai Building Repairs And Reconstruction Board vide CPRO/A/51, in which please read the designation of issuing officer at the bottom as 'Executive Engineer, "GS" Division" instead of Executive Engineer, "G" Division.

> Sd/-**Executive Engineer "GS" Division** M.B.R. & R. Board, Mumbai-13

TTI ENTERPRISE LIMITED

CIN: L67120WB1981PLC033771 Office No. 822, 8th Floor, 4, Synagogue Street, Kolkata-700001 Email: tti1711@gmail.com Phone: +91 33 2210-9197 Web: ttienterprise.net

E	Extract of Standalone Audited Financial Result for the Quarter Ended 31st March, 2025 (₹ in Lakhs)							
		Standalone						
SI. No	Particulars	Quarter Ended 31-03-2025 (Audited)	Quarter Ended 31-12-2024 (Unaudited)	Period Ended 31-03-2025 (Audited)	Period Ended 31-03-2024 (Audited)			
1 2	Total Income from Operations Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items#)	69.10 (93.06)	72.00 63.87	284.03 91.18	297.76 28.63			
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(93.06)	63.87	91.18	28.63			
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items#)	(93.16)	63.87	91.04	22.64			
5	Total Comprehensive Income for the period (Comprising profit/(loss) for the period (after tax) and other Comprehensive Income(after tax)	(93.16)	63.87	91.04	22.64			
6 7	Equity Share Capital (FV ₹10/- per share) Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of previous year)	2540.44	2540.44	2540.44	2540.44			
8	previous year) Earnings Per Share (of ₹10/- each) (for continuing and discontinued operations)- Basic : Diluted :	(0.36)	0.25	0.36	0.09			

Notes:

1. The Financial Results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind AS') notified under the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2016 Companies Act 2013 ('the Act') read with relevant rules issued thereunder and the other accounting principles generally

ccepted in India.

In compliance with Regulation 33 of the Securities Exchange Board of India ("SEBI") (Listing biggations and Disclosure Requirements) Regulations, 2015, Audited Financial Results for the Quarter and Year Ended 31st March, 2025 has been carried out by the Statutory Auditors. to the Audited Financial Results for the Quarter and Period Ended 31st March, 2025 have been eviewed by the Audit Committee at their meeting held on 21.05.2025 and thereafter approved by the oard of Directors at their meeting held on that date.

. The Company has One Segment only viz. Investment and Loan activities. Thus Segment reporting not applicable

Provisions for Taxation and any other provision if required will be made at the end of the year.

The said Financial Result is also being made available on the website of the Company

For and on behalf of the Board For TTI Enterprises Limited Sabu Thomas

Managing Directo DIN: 0822479 lace: Kolkata lated: 21.05.2025



Pavan Kumar, N

Projects

CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025

(Rs. In Lakhs except per share data)

			Quarter Ended		Year Ended		
Sr. No.	PARTICULARS	31-Mar-25 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-25 (Audited)	31-Mar-24 (Audited)	
1	Total income from operations	80,143	62,238	48,916	259,824	116,921	
2	Net profit / (loss) for the period (before tax, exceptional and/or extraordinary Items*)	633	343	1,409	2,397	1,136	
3	Net profit / (loss) for the period before tax (after exceptional and/or extraordinary Items*)	633	343	641	2,397	368	
4	Net profit / (loss) for the period after tax (after exceptional and/or extraordinary Items*)	482	146	707	1,546	429	
5	Total comprehensive Income for the period [comprising profit / (loss) for the period (after tax) & other comprehensive income (after tax)]	(396)	(17)	757	587	521	
6	Equity share capital				2,312	2,306	
7	Reserves (excluding revaluation reserve) as shown in the audited balance sheet of the previous year				64,315	54,311	
8	Earnings per share (of Rs. 2/- each) (for continuing and discontinued operations)						
	Basic:	0.42	0.13	0.61	1.34	0.37	
	Diluted :	0.42	0.13	0.61	1.33	0.37	

Key numbers of Standalone Financial Results

(Rs. In Lakhs)

			Quarter ended	Year ended		
S N	r. o. Particulars	31-Mar-25 (Audited)	31-Dec-24 (Unaudited)	31-Mar-24 (Audited)	31-Mar-25 (Audited)	31-Mar-24 (Audited)
1	Total income from operations	80,143	62,238	48,916	259,824	116,921
2	Net profit /(loss) before tax	633	343	641	2,397	368
3	Net profit /(loss) after tax	482	146	707	1,546	429
4	Total comprehensive income [comprising profit / (loss) after tax & other comprehensive income after tax]	(396)	(17)	757	587	521

*Exceptional and/or Extraordinary items are adjusted in the Statement of Profit and Loss in accordance with Ind-AS Rules/AS Rules, whichever is applicable. The above information is extracted from the detailed audited Financial Results for the guarter and year ended ended 31st March 2025, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors and filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the said financial results are available on the Stock Exchange websites, www.nseindia.com and www.bseindia.com and on the company's website www.bajelprojects.com. The same can be accessed by scanning the QR code provide below.



Place: Mumbai Date: May 22, 2025 By order of the Board of Directors For Bajel Projects Limited

Rajesh Ganesh Managing Director & CEO

CIN: L31900MH2022PLC375133 | Regd. Office - Rustomjee Aspiree, 8th Floor, Bhanu Shankar Yagnik Marg, Off Eastern Express Highway, Sion (E), Mumbai 400022. Tel. +91 22 68267300 | Website: https://www.bajelprojects.com | Email: legal@bajelprojects.com



FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED

Regd Off.: Flair House, Plot No. A/64, Cross Road-A, Marol Ind. Area, MIDC, Andheri (East), Mumbai, Maharashtra- 400093, India CIN: L51100MH2016PLC284727 Tel- 91-22-42030405 Email- investors@flairpens.com Website-www.flairworld.in

EXTRACT OF STATEMENT OF AUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED MARCH 31, 2025 (₹ in lakhs except earnings per share)

				*	(11111111111111111111111111111111111111	cept carriings per snare)
		Standalone			Consolidated	
Particulars	ars Quarter Ended		Year Ended	Quarter	Year Ended	
	31-March-2025 (Unaudited)	31-March-2024 (Unaudited)	31-March-2025 (Audited)	31-March-2025 (Unaudited)	31-March-2024 (Unaudited)	31-March-2025 (Audited)
Revenue from Operations	25,657.23	22,875.75	94,931.44	29,804.52	25,010.65	1,07,986.03
Net Profit before tax	3,747.35	4,334.36	15,086.02	4,141.91	4,549.59	15,934.29
Net Profit after tax	2,753.27	3,241.39	11,211.27	3,083.94	3,418.90	11,908.43
	2,737.61	3,229.74	11,208.41	3,068.28	3,407.25	11,905.56
	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77	5,269.77
	-	_	94,855.71	_	_	96,578.60
Face value per equity share (₹)	5	5	5	5	5	5
Share (Face Value of Rs.5						
	2.61	3.32	10.64	2.93	3.52	11.35
	2.61	3.32	10.64	2.93	3.52	11.35
	Revenue from Operations Net Profit before tax Net Profit after tax Total Comprehensive Income Paid - up Equity Share Capital Other Equity (Excluding Revaluation Reserve) Face value per equity share (₹) Earnings / (Loss) per Equity Share (Face Value of Rs.5 each) Basic and Diluted (in ₹)	Revenue from Operations 25,657.23 Net Profit before tax 3,747.35 Net Profit after tax 2,753.27 Total Comprehensive Income 2,737.61 Paid - up Equity Share Capital 5,269.77 Other Equity (Excluding Revaluation Reserve)	Quarter Ended 31-March-2025 (Unaudited) 31-March-2024 (Unaudited) Revenue from Operations 25,657.23 22,875.75 Net Profit before tax 3,747.35 4,334.36 Net Profit after tax 2,753.27 3,241.39 Total Comprehensive Income 2,737.61 3,229.74 Paid - up Equity Share Capital 5,269.77 5,269.77 Other Equity (Excluding Revaluation Reserve) — — Face value per equity share (₹) 5 5 Earnings / (Loss) per Equity Share (Face Value of Rs.5 each) 5 5 Basic and Diluted (in ₹) 2.61 3.32	Quarter Ended Year Ended 31-March-2025 (Unaudited) 31-March-2024 (Unaudited) 31-March-2025 (Audited) Revenue from Operations 25,657.23 22,875.75 94,931.44 Net Profit before tax 3,747.35 4,334.36 15,086.02 Net Profit after tax 2,753.27 3,241.39 11,211.27 Total Comprehensive Income 2,737.61 3,229.74 11,208.41 Paid-up Equity Share Capital 5,269.77 5,269.77 5,269.77 Other Equity (Excluding Revaluation Reserve) — — 94,855.71 Face value per equity share (₹) 5 5 5 Earnings / (Loss) per Equity Share (Face Value of Rs.5 each) 2.61 3.32 10.64	Quarter Inded Year Ended Quarter 31-March-2025 (Unaudited) 31-March-2024 (Unaudited) 31-March-2025 (Audited) 31-March-2025 (Unaudited) Revenue from Operations 25,657.23 22,875.75 94,931.44 29,804.52 Net Profit before tax 3,747.35 4,334.36 15,086.02 4,141.91 Net Profit after tax 2,753.27 3,241.39 11,211.27 3,083.94 Total Comprehensive Income 2,737.61 3,229.74 11,208.41 3,068.28 Paid - up Equity Share Capital 5,269.77 5,269.77 5,269.77 5,269.77 Other Equity (Excluding Revaluation Reserve) — — 94,855.71 — Face value per equity share (₹) 5 5 5 5 Earnings / (Loss) per Equity Share (Face Value of Rs.5 each) 2.61 3.32 10.64 2.93	Standalone Consolidated Particulars Quarter Ended Year Ended Quarter Ended Particulars Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarter Ended Quarte

1. The financial results have been reviewed by the Audit Committee of Board on May 22, 2025 and Approved by the Board of Directors at its meeting held on May 22, 2025.

2. The above is the extract of detailed format of Financial Result for Quarter and Year ended March 31, 2025 filed with Stock

Exchanges under Reg 33 and Reg 52 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results are available on the website of the stock exchanges www.nseindia.com and www.bseindia.com and on the Company's website https://www.flairworld.in/investor-relation.html. The same can be accessed by scanning the QR code provided.

Place - Mumbai Date - 22/05/2025

For FLAIR WRITING INDUSTRIES LIMITED

Sd/-Vimalchand Jugraj Rathod **Managing Director** DIN-00123007

नोंदणी कार्यालय : १वा मजला, अंतरिक्ष भवन, २२, के. जी. मार्ग, नवी दिल्ली-११०००१. दूरध्यनी :- ०११-२३३५७१७१, २३३५७१७२, २३७०५४१४, वेब: www.pn मुंबई शाखा: कार्यालय क्र. – २ आणि ३, भुवारी मजला, बाबा हाउस, प्लॉट नंबरी ८६, बि.एल. बजाज रोड्, डब्ल्युईएच मेट्रो स्थानकाजवर अंधेरी (पूर्व), मुंबई – ४०००९३

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ चे चॅप्टर 🎹 च्या कलम

सिक्युरिटायझेशान अँगड रिकान्युक्शान ऑफ फायनाित्यायल अँसेटस् ऑफ एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट २००२ चे चंप्टर 🎹 च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २००२ चा नियम ३(१) अन्वये सूचना, तारखेनुसार सुधारणा आग्ही, पीएनवी हाऊसिंग फायनान्स लि. (यानंतर पीएनवीएचएफ्लल 'असा उड्ढेख) यंनी सिक्युरिटायुंगन अँगड रिकान्युक्शान आफ फायनाित्यल अँसेटस् अँगड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट अँक्ट, २००२ च्या चंप्टर ग्राच्या स्था कलस १३(२) अन्यवे, ग्राणी सूचना त्रिगीत केली आहे. सद ग्राणी सूचन त्रिशी स्था कालिक केर्न्दर /ग्रस-कर्नदर/प्रसीदर योगा आमच्या प्राधिकृत अधिकान्यामार्कत निर्मित करण्यात आती औ. तुमचे खोत करो/ श्रावाच्या व्यक्तकोचे प्रदान व करण्यात हाई कस्तुवा उत्तरे आहात, यकित स्वक्त ग्रावाच स्थान स्थान अपने प्राप्त स्थान स्

कर्ज खाते क्रमांक	हमीदाराचे नाव आणि पत्ता	कर्जदार आणि सह–कर्जदारांचे नाव आणि पत्ता	गहाण मिळकत(तीं)	मागणी सूचनेची तारीख	मागणी सूचनेच्या तारखेरोजीस थकवाकी रक्कम
एचओयु/एमयूएम/ १२१६/ ३४०२०७ शा.का.: मुंबई	प्र.ना.	औ. राहिल खालिद अंन्सारी, खालिद अंन्सारी यांचा मुलग (कर्जदार), श्रीमती शहनाझ राहिल अंन्सारी, राहिल खालिद अंसारी यांची पत्नी (सह-कर्जदार) (१) रूम क्र. १३, २२, शिक्रा मनझील, ररा मजता, मौलाना आझाद मार्ग, मुंबई, महरापट्ट- ४००००८	पलॅट क्र. ७०४, ७वा मजला, विंग ए, इमारत क्र. ३, झार कॉम्प्लेक्स, वालीव तलावासमोर, वालीव नाका, वसई पूर्व, पालघर, महाराष्ट्र-४०१२०८.	१६.०५.२०२५	रु. ५२,६२,२१९.६७ (रुपये बावण्ण लाख बासष्ठ हजार दोनशे एकोणीस आणि सदुसष्ठ पैसे मात्र)
ठिकाण : मुंबई, दिन	ठिकाण : मुंबई, दिनांक : २३.०५.२०२५ प्राधिकृत अधिकारी, (मे. पीएनबी हार्ऊसिंग फायनान्स लिमिटेड)				

ठिकाण : मुंबई, दिनांक : २३.०५.२०२५

K

कैरा कॅन कंपनी लिमिटेड

सीआयएन : एल२८१२९एमएच१९६२पीएलसी०१२२८९ नोंद. कार्यालय: आयन हाऊस, डॉ. ई. मोझेस रोड, महालक्ष्मी, मुंबई ४०० ०११, भारत. दरध्वनी : ६६६० ८७११/ १३/ १४ फॅक्स: ९१-०२२ ६६६३ ५४०१ इमेल : companysecretary@kairacan.com वेबसाईट : www.kairacan.com

						(रु. लाखात)
अ.	तपशील		संपलेली तिमाही		संपले	ले वर्ष
क्र.		३१/मार्च/२५	३१/डिसें/२४	३१/मार्च/२४	३१/मार्च/२५	३१/मार्च/२४
		(लेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)	(लेखापरिक्षित)
१	एकूण उत्पन्न	६,१०६.५३	५,५५८.७६	५,४७८.४९	२३,३१०.७७	२२,४९९.५१
2	कालावधीसाठी निव्वळ नफा (कर, अपवादात्मक बाबींपूर्वी)	१८२.१०	१२६.७४	११४.५७	५१२.०३	५२५.३२
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा (अपवादात्मक बार्बीनंतर)	१८२.१०	१२६.७४	११४.५७	५१२.०३	५२५.३२
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा (अपवादात्मक बाबीनंतर)	१८९.२९	६४.२०	७५.००	3८४.४८	३७६.५८
ч	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न [कालावधीसाठी नफा (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून]	१६९.२९	५६.९६	७३.४३	३५७.९७	३८५.५१
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (दर्शनी मूल्य रु. १०/- प्रत्येकी)	९२.२१	९२.२१	९२.२१	९२.२१	९२.२१
Ø	मुलभूत आणि सौम्यिकृत प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अंतरिम कालावधीसाठी अवार्षिक)					
	- मुलभूत (रु. मध्ये)	२०.५३	६.९६	८.१३	४१.६९	४०.८४
	- सौम्यिकृत (रु. मध्ये)	२०.५३	६.९६	८.१३	४१.६९	80.68

टिपा :

१. सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲन्ड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंटस्) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजमध्ये सादर करण्यात आलेल्या तिमाही आणि वार्षिक वित्तीय निष्कर्षांच्या तपशिलांचा उतारा वर देण्यात आला आहे. तिमाही वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे संकेतस्थळ (URL : www.bseindia.com/corporates) आणि कंपनीचे संकेतस्थळ (URL http://www.kairacan.com/ DownloadKairaCan.aspx? FileType=Financial) येथे उपलब्ध आहे.

कंपनीचे संचालक मंडळाने आगामी वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सभासदांचे मंजरीचे अधिन प्रति समभाग रु. १२/- च्या अंतिम लाभांशाची शिफारिस केली आहे.

३१ मार्च. २०२५ रोजी संपलेल्या तिमाहीच्या दरम्यान कोणत्याही अपवादात्मक आणि अनन्यसाधारण बाबी नाहीत

ठिकाण : मुंबई

दिनांक: २२ मे, २०२५

एकूण उत्पन्न

बाबींनंतर)

समभाग भांडवल

प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १/- चे) अवार्षिक

. मुलभूत २. सौम्यिकृत

दिनांक : २१.०५.२०२५ ठिकाण : मुंबई

कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्य साधारण

कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/

कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/

कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक् उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर

मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या

प्रमाणे राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळून)

सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून)

(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण

(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण



संपलेली तिमाही

39.03.7074

(अलेखापरिक्षित)

९१४.०४

(420.28)

(५१२.०१)

(४३९.१५)

(४३९.९८)

80,400.00

(0.084)

(0.084)

INVENTURE

GROWTH & SECURITIES LTD

नोंदणीकृत कार्यालय : २०१, विराज टॉवर, वे. ए. हायवे, अंधेरी (पू), मुंबई - ४०००६९, महाराष्ट्र, भारत.

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी अलिप्त आणि एकत्रित लेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचा उत्तारा

अलिप्त

संपलेली वर्ष

39.03.7074

(लेखापरिक्षित)

४,२८९.७६

१७८.१८

१५.११

१.२७

80,400.00

११,८२८.६२

0.008

0.008

वरील माहिती म्हणजे सेबी (लिस्टींग अँड अदर डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या रेग्युलेशन ३३ अंतर्गत स्टॉक एक्सचेंजेसकडे सादर केलेल्या तिमाही निष्कर्षांच्या तपशिलवार विवरणाचा एक उतार आहे. तिमाही वित्तिय निष्कर्षांचे संपूर्ण विवरण स्टाँक एक्सचेंजेसच्या वेबसाईट्स (www.bseindia.com, www.nseindia.com) आणि कंपनीची वेबसाईट www.inventuregrowth.com वर उपलब्ध आहे.

संपलेली तिमाही

39.03.7078

(अलेखापरिक्षित)

१,५०७.३६

३७५.८४

228.68

९६.८४

१०२.६०

6,800.00

0.087

0.087

दूर. क्र.: +९१ २२ ३९५४८५००/४०७५१५९५१, फॅक्स : +९१ २२ ४०७५१५३५/३९५४८६०० ई-मेल : info@inventuregrowth.com

संचालक मंडळाकरिता आणि वतीने सही/

ए. बी. कुलकर्णी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन क्र. ०१६०५८८६

संपलेली तिमाही

39.03.7074

(अलेखापरिक्षित)

१,८०४.७२

(१४८.४२)

(१४०.१४)

(२२५.६३)

(२५५.४०)

80,400.00

(0.028)

RR METALMAKERS INDIA LIMITED CIN: L51901MH1995PLC331822 Regd. Address: B-001 & B-002, Ground Floor, Antop Hill Warehousing Complex Ltd, Barkat Ali Naka, Salt Pan Road, Wadala (E), Mumbai - 400 037

Tel No.: 022 - 6192 5555/56 Email: info@rrmetalmakers.com Website: www.rrmeta Extract of Audited Financial Results for the Quarter and financial year ended March 31, 2025

		rs. III Lakiis				
Standalone						
Quarter Ended March 31, 2025	Quarter Ended March 31, 2024	Financial Year Ended March 31, 2025				
(Audited)	(Audited)	(Audited)				
176.91	1,993.60	5,250.82				
25.09	23.78	167.65				
25.09	23.78	167.65				
43.74	(9.32)	167.65				
43.85	(9.66)	167.76				
900.88	900.88	900.88				
-	-	(61.69)				
0.49	(0.10)	1.86				
0.49	(0.10)	1.86				
	March 31, 2025 (Audited) 176.91 25.09 25.09 43.74 43.85	Quarter Ended March 31, 2025 Quarter Ended March 31, 2024 (Audited) (Audited) 176.91 1,993.60 25.09 23.78 25.09 23.78 43.74 (9.32) 43.85 (9.66) 900.88 900.88 - - 0.49 (0.10)				

Note::1.The results for the quarter and year ended 31st March 2025 were reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in it's meeting held on 21st May, 2025. The above results for the year ended 31st March 2025 have been audited by statutory auditors of the Company in terms of Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.

2.This statement has been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS), prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies to the extent annicable.

extent applicable.

3. The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchanges ulr 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the results for the quarter and year ended March 31, 2025 are available on the BSE Limited website at www.beseindia.com and on the website of the Company at www.rrmetalmakers.com.
4. The figures of the quarters ended 31st March 2025 and 31st March 2024 are balancing

figures between the audited figures in respect of the full financial year ended on 31st March 2025 and 31st March 2024 (Ind AS), respectively, and the published year to date Ind AS figures upto third quarters ended on 31st December 2024 and 31st December

2023, respectively, which were subjected to a limited review.

5. Previous period's figures have been regrouped / reclassified, wherever necessary to make them comparable with the current period / year figure.

Place : Mumbai

(रक्कम रु. लाखांत)

संपलेली तिमाही

३१.०३.२०२४

२,२६६.१९

१,११५.९६

960.30

६९१.५४

604.3

6,800.00

0.062

०.०८२

अ.

एकत्रित

संपलेली वर्ष

३१.०३.२०२५

६,२४०.५४

490.80

६१६.८८

२०६.९६

२१८.५६

80,400.00

१६,७६७.४३

0.070

0.020

संचालक मंडळाच्या वतीने इन्व्हेंचर ग्रोथ अँड सिक्युरिटीज लिमिटेड

न्तरा – कानजी बी. रिटा व्यवस्थापकीय संचालक

डीआयएन : ००७२७४७०

(लेखापरिक्षित) (अलेखापरिक्षित)

Date: May 21, 2025

For RR Metalmakers India Limited Sd/-Virat Shah Chairperson

DIN: 00764118

DAIKAFFIL CHEMICALS INDIA LIMITED

सीआयएन क्र. : एल२४११४एमएच१९९२पीएलसी०६७३०९ नों. कार्यालय : ई-४, एम.आय.डी.सी., तारापूर, जि. पालघर, महाराष्ट्र-४०१५०६

	३१ माच, २०२५ राजी सपलेल्या तिमाही आणि वर्षासाठी लेखापारक्षित वित्तीय निष्कर्षाचे विवरण								
					(रक्कम लाखांत)			
अ.	तपशील		संपलेली तिमाही	संपलेले नऊ महिने					
		३१ मार्च	३१ डिसेंबर	३१ मार्च	३१ मार्च	३१ मार्च			
		२०२५	२०२४	२०२४	२०२५	२०२४			
		(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(अलेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)	(लेखापरिक्षीत)			
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	४२१.०४	३५६.७७	१६.०८	७९६.६०	७१.११			
2	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (कर आणि अपवादात्मक बाबींपूर्वी)	(२७.६७)	(४.६०)	(८३.५६)	(१६०.२९)	(१८९.२८)			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(२७.६७)	(४.६०)	(८३.५६)	(१६०.२९)	(१८९.२८)			
8	कालावधीसाठी करोत्तर निञ्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	(३४.९२)	(३५.७०)	(९४.५८)	(१५८.९८)	(१९०.२२)			
ų	कालावधीकरिता एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/(तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(\$8.88)	(३५.७०)	(९४.५८)	(१६८.५०)	(१९०.२२)			
ξ	भरणा झालेले समभाग भांडवल (प्रत्येकी रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	६००.००	€00.00	€00.00	€00.00	६००.००			
૭	राखीव (मागील लेखावर्षाच्या ताळेबंदानुसार पुनर्मूल्याकिं राखीव वगळून	-	-	-	२८५.२२	४५३.७२			
۷	प्रती समभाग प्राप्ती (प्रत्येकी रू. १० चे) (अखंडीत कामकाजासाठी) आणि सौम्यिकृत ईपीएस(रु.)	(०.५८)	(0.50)	(१.५८)	(२.६५)	(३.१७)			

वरील वित्तीय निष्कर्ष संचालक मंडळाद्वारे पुर्नविलोकन केले आणि २१ मे, २०२५ रोजी घेतलेल्या त्यांच्या सभेत मंजुरित आणि रेकार्डवर घेतले आहे. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही साठीची आकडेवारी ही संपूर्ण आर्थिक संबंधातील लेखापरीक्षित आकडेवारी आणि मर्यादीत पुनर्विलोकना अधीन असलेल्या ३१ डिसेंबर, २०२४ रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाही पर्यंतच्या तारेखेपर्यंत अलेखापरीक्षित आकडेवारी दरम्यानच्या तौलानिक आकडेवारी

डाईकाफिल केमिकल्स इंडिया लिमिटेड (कंपनी) चे अलिप्त वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस) रूल्स. २०१५ (सधारित नसार) अंतर्गत विहित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस (इंड एएस) आणि सुधारित सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स), २०१५ च्या नियमन ३३ च्या संदर्भात बनविलेले आहे.

कंपनी अँग्रोकेमिक्लसचे उत्पादन व्यवसायात गुंतलेले आहेत. कंपनीचा व्यवसाय फक्त एकच व्यवसाय विभागामध्ये असल्याने आणि इंड एएस १०८ ''प्रवर्तन विभाग'' नसार तेथे कोणताही वेगळा अहवालयोग्य विभाग नाही.

मागील कालावधी/वर्षाच्या आकडेवारी आवश्यकतेनुसार चालू कालावधी/वर्षाशी पुनर्गठीत/पुनर्वर्गीकृत केले आहे.

ठिकाण : मुंबई दिनांक : २१ मे, २०२५



संचालक मंडळाच्या आदेशाने डाईकाफिल केमिकल्स इंडिया लिमिटेड साठी सही/-रघुराम के. शेट्टी व्यवस्थापकीय संचालक डीआयएन: ०००३८७०३

Can Fin Homes Ltd (Sponsor: CANARA BANK

पत्ता: २९, १ला मजला, यश सिद्धी रेसिडेन्सी, वसई विकास को-ऑप बँकेच्या लगत. नवापुर नाका, पालघर रोड, बोईसर पश्चिम: ४०१५०१, टेलिफोन ७६२५०७९२३९, र्डमेल : boisar@canfinhomes.com सीआयएन: एल८५११०केए१९८७पीएलसी००८६९९

मागणी सूचना

सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट, २००२ (सरफैसी ॲक्ट) च्या कलम १३(२) सहवाचता सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स, २०२२ (रुल्स) च्या नियमय ३(१) अंतर्गत.

ज्याअर्थी निम्नस्वाक्षरीकारांनी कॅन फिन होम्स लि. चे प्राधिकृत अधिकारी म्हणुन **सरफैसी** ॲक्ट अंतर्गत आणि कलम १३(१२) सहवाचता नियम ३ अंतर्गत प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करून खालील दिलेल्या तपशिलानुसार सूचना प्राप्त झाल्याच्या तारखेपासून ६० दिवसात सूचनेत नमुद केलेली रक्कम चुकती करण्यासाठी येथील खालील सूचीबध्द कर्जेदार/हमीदार (यानंतर 'सदर कर्जदार'' असा उल्लेख) यांना बोलाविण्यासाठी सदर ॲक्टच्या कलम १३(२) अंतर्गत मागणी सूचना जारी केली होती. सदर सूचना टपाल प्राधिकरणाद्वारे न बजावता परत आल्या/ कर्जदारांनी त्यांची रीतसर पोचपावती केलेली नाही. त्यामुळे कंपनी मोठ्या प्रमाणात सावधगिरी बाळगून (रुल्स ३(१) च्या तरतुर्दीनुसार) मागणी सूचनेचे सदर प्रकाशन करत आहे. निम्नस्वाक्षरीकारांनी सदर ॲक्टनुसार सदर कर्जदारांच्या अंतिम ज्ञात पत्त्याच्या परिसरावर सदर सूचना चिटकवली आहे. कर्जाच्या रितसर परताव्याकरिता खालील मत्ता या खालील तपशिलानुसार संबंधित पक्षकारांनी कंपनीकडे गहाण ठेवल्या आहेत

	कर्जदार/	मागणी सूचनेनुसार	तारण मत्तेचे	एनपीएची
क्र.	हमीदारांच्या नावासह पत्ता	दावा रक्कम	वर्णन	तारीख
१	श्री. सुरेश चंद्रकांत चिलीमकर (कर्जदार)	७२७,१६८ (सात	फ्लॅट क्र. २०५, दुसरा मजला,	०१-०५-२०२५
	आणि श्रीम. वैशाली सुरेश चिलीमकर	लाख सत्तावीस हजार	राजहंस निवास सीएचएस लि., जय	
	(सह-कर्जदार)	एकशे अडुसष्ट मात्र)	जगन्नाथ नगर, सर्व्हे क्र. ३९९/२,	
	फ्लॅट क्र. २०५, दुसरा मजला, राजहंस	आणि ३,०८,८०३	३९९/५, गाव विरार, जि. पालघर	
	निवास सीएचएस लि., जय श्री जगन्नाथ	(तीन लाख आठ	४०१३०५.	
	नगर, सर्व्हे क्र. ३९९/२, ३९९/५, गाव	हजार आठशे तीन		
	विरार, जि. पालघर ४०१३०५.	मात्र) आणि मागणी		
		सूचना दिनांक:		
		०२.०५.२०२५		

* प्रदानाच्या तारखेपर्यंत वरील नमूद तारखेपासून संविदात्मक दराने पुढील व्याजासह देय.

तपशील

तुम्हाला सदर सूचना प्रसिध्दी तारखेपासून ६० दिवसात त्यावरील व्याजाच्या संविदात्मक दराने वरील सदर रक्कम चुकती करण्यासाठी याद्वारे बोलाविण्यात येत आहे, कसूर केल्यास निम्नस्वाक्षरीकारांना वरीलसद्र तारणांची सक्तवसूली करण्यासाठी **सरफैसी** ॲक्ट अंतर्गत कार्यवाही सुरु करणे भाग पडेल. पुढे कर्जदार/हमीदारांचे लक्ष तारण मत्ता विमोचित करण्यासाठी उपलब्ध वेळेच्या संदर्भात ॲक्टच्या कलम १३(८) च्या तरतदींकडे लक्ष वेधण्यात येत आहे. सही/

प्राधिकत अधिकारी दिनांक : २३-०५-२०२५ कॅन फिन होम्स लि. ठिकाण : मुंबई

ईमेलः tti1711@gmail.com दूरध्वनी : +९१ ३३ २२१०-९१९७ वेबसाईटः ttienterprise.net 39 मार्च २०२५ रोजी संपलेल्या निमारी आणि वर्षासाठी अलिप लेखापरीथित विनीय निष्कर्षांचा उतारा (

टीटीआय एंटरप्राईज लिमिटेड सीआयएन : एल६७१२०डब्ल्युबी१९८१पीएलसी०३३७७१ कार्यालय क्र. ८२२, ८ वा मजला, ४, सिनागॉग स्ट्रीट, कोलकाता-७००००१

		अलिप्त						
эт. Эт.	तपशील		संपलेली तिमाही ३१-१२-२०२४ (अलेखापरीक्षित)					
१	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न-	६९.१०	७२.००	२८४.०३	२९७.७१			
2	कालावधीसाठी निव्वळ नफा /(तोटा) (कर, अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीपूर्वी#)	(९३.०६)	६३.८७	९१.१८	२८.६			
ş	कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा / (तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	(९३.०६)	६३.८७	९१.१८	२८.६			
8	कालावधीसाठी करोत्तर निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक आणि/किंवा अनन्यसाधारण बार्बीनंतर#)	(९३.१६)	६३.८७	९१.०४	२२.६			
٩	कालावधीसाठी एकूण सर्वसमावेशक उत्पन्न (कालावधीसाठी नफा/ (तोटा) (करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरुन)	(९३.१६)	६३.८७	९१.०४	२२.६			
ξ	समभाग भांडवल (प्रति शेअर रु. १०/- चे दर्शनी मूल्य)	२५४०.४४	२५४०.४४	२५४०.४४	२५४०.४			
O	मागील वर्षाच्या लेखापरीक्षित ताळेबंदात दाखवल्या प्रमाणे राखीव (पूनर्मूल्यांकित राखीव वगळून)	-	-	-				
۷	प्रति भाग प्राप्ती (प्रत्येकी रु. १०/- चे) (अखंडित आणि खंडित कामकाजासाठी)	(0.35)	0.24	٥.३६	0.0			
	मूलभूतः सौम्यिकृतः							

. कंपनीचे वित्तीय निष्कर्ष कंपनीज (इंडियन अकाऊंटिंग स्टॅन्डर्डन्स) रूल्स. २०१५ अंतर्गत अधिसचित इंडियन अकाऊंटिंग स्टॅण्डर्डस . जनाचा निर्मात निर्मात कार्याच् (इंग्डियन अकार्काटा स्टिन्डन्य) रूटत, १०१९ जाराम आवसूचित इंडियन अकार्काटा स्टिन 'इंड एएस), मुश्राति कार्याच् (इंडियन अकार्काटा स्टिन्डर्स) रूटन, २०१६ कंपनी अधिनिया, २०१४ ('अधिनिया' |हृदाचता त्याअंतर्गत जारी केलेले संबंधित नियम आणि भारतामध्ये सर्वसाधारणपणे स्विकारलेले इंतर लेखा तत्त्वाला अनुसरू . सिक्यरिटीज एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडिया (''सेबी'') (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंटस) रेग्यलेशन्स, २०१

र. तिचुल्ला पुरस्तका जाज शुक्रा (चर्चा) (स्तिराट) जासरावास जन्म उत्स्वाता स्वानामस्य पुरस्ताता, रूर् त्या विनियम ३३ च्या अनुपालनात ३१ मार्च, २०५५ रोजी संपलेली तिमाही आणि वर्षाकरिता विनीय निकर्षांच्या मर्यादित मूर्निलोकन वैथानिक लेखपरिक्षकाद्वारे करण्यात आले. ३. ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि कालावधीसाठी लेखापरीक्षित विनीय निकर्षांचे विवरण लेखापरीक्षण समितीने

.०५, २०२५ रोजी पुनर्विलोकित केले आहे आणि संचालक मडळाने त्याच दिवशी झालेल्या त्यांच्या बैठकीत मंजुर केले. कंपनीचा एकमेव विभाग आहे, म्हणजेच, गुंतवणूक आणि कर्ज कामकाज, म्हणून अशा रितीने विभागवार अहवाल लागू होत नाही आवश्यक असल्यास कर साठी तरतुदी आणि कोणत्याही इतर तरतुदीं वर्षा अखेरीस केले जाईल.

सदर वित्तीय निष्कर्ष www.ttienterprise.net येथे कंपनीची वेबसाईट वर देखील उपलब्ध करण्यात येईल

संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी टीटीआय एंटरप्राईज लिमिटेड साठी साबू थामस व्यवस्थापकीय संचालव

उेकाणः कोलकात

आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड (पूर्वीचे नाव इंडियन ब्राईट स्टील कंपनी लिमिटेड)

सीआयएन : एल२९१००एमएच१९६०पीएलसी०११७९४

नों. कार्यालय : जी-६, ८ वा मजला, एव्हरेस्ट बिल्डिंग, जनता नगर, ताडदेव रोड, ताडदेव, हाजी अली, मुंबई, महाराष्ट्र - ४०००३४

वेबसाईट : www.azadindiamobility.com, ईमेल आयडी : info@azadmobility.com अलिप्त

३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या वर्षासाठी लेखापरिक्षित अलिप्त आणि एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे विवरण (रु लाखांत)

۶h.	90.		सपलला तिमाहा		सपलल वष		सपलला ातमाहा			सपलल वर्ष	
1		३१.०३.२०२५	39.97.7078	39.03.7078	३१.०३.२०२५	३१.०३.२०२४	३१.०३.२०२५	39.97.7078	38.03.7078	३१.०३.२०२५	39.03.7078
l		लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	अलेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित	लेखापरिक्षित
?	प्रवर्तनातून उत्पन्न										
	(ए) निव्वळ विक्री/प्रवर्तनातून उत्पन्न	९०३.१८	0.00	0.00	९०३.१८	0.00	९०३.१८	0.00	0.00	९०३.१८	0.00
l	(बी) इतर उत्पन्न	११.२८	२०.८५	0.00	१०२.७०	0.29	११.५८	२०.८५	0.00	१०३.००	0.79
	प्रवर्तनातून एकूण उत्पन्न (निञ्चळ)	९१४.४६	२०.८५	0.00	१,००५.८८	0.79	९१४.७६	२०.८५	0.00	१,००६.१८	0.79
7	खर्च										
Ι `	(ए) वापरलेल्या सामुग्रीचा खर्च	१,४१६.८७	0,00	0,00	१,४१६.८७	0.00	१,४१६.८७	0.00	0.00	१,४१६.८७	0.00
	(बी) व्यापारातील मालाची खरेदी	769.00	0,00	0.00	769.00	0.00	769.00	0.00	0.00	२७९.००	0,00
	(सी) तयार माल, प्रगतीशील काम आणि व्यापारातील	, , , ,			, , , ,					,	
	मालसाठाच्या वस्तुसूचिमधील बदल	-८६२.३२	0.00	0.00	-८६२.३२	0.00	-८६२.३२	0.00	0.00	-८६२.३२	0.00
	(डी) कर्मचारी लाभ खर्च	१४.६९	9.58	0.64	४६.८८	८.५२	१४.६८	9.58	0.94	४६.८७	८.५२
	र्) (ई) घसारा आणि कर्जफेडीची तरतुद खर्च	3.68	8.00	0.00	ξ. १ ३	0.00	८.३१	8.00	0.00	१०.६०	0.00
	(एफ) इतर खर्च	88.38	३२.७५	٥.७४	१२९.०३	१२१.०८	88.48	३२.७५	0.98	१२९.२३	१२१.०८
	एकूण खर्च	८९६.४०	४४.१६	9.89	१,०१५.५७	१२९.५९	909.06	४४.१६	9.89	१,०२०.२५	१२९.५९
3	इतर उत्पन्न, वित्तीय खर्च आणि अपवादात्मक				.,						
`	बाबींपूर्वी प्रवर्तनातून नफा/(तोटा) (१-२)	१८.०६	(२३.३१)	(१.४९)	(९.६९)	(१२९.३०)	१३.६८	(२३.३१)	(१.४९)	(१४.०७)	(१२९.३०)
8	सर्वसाधारण कामकाजातून वित्तीय खर्च आणि अपवादात्मक बार्बीपुर्वी नफा/(तोटा)		()	(0)	(0.00)	(000 -)		(22.20)	(0)	(0)	(000 -)
١.		३८.०६	(२३.३१)	(१.४९)	(९.६९)	(१२९.३०)	१३.६८	(२३.३१)	(१.४९)	(१४.०७)	(१२९.३०)
٩	वित्तीय खर्च	₹.४७	_	-	३.४७		₹.४७	-	-	\$.80	_
ξ	सर्वसाधारण कामकाजातून वित्तीय खर्चोत्तर आणि अपवादात्मक बार्बीपूर्वी नफा/(तोटा) (४+५)	97.10	(22.20)	(0 40)	(02.05)	(020 2-)	0. 20	(22.20)	(0 40)	(00.1.4)	(020.2-)
١.		98.49	(२३.३१)	(8.88)	(१३.१६)	(१२९.३०)	१०.२१	(२३.३१)	(१.४९)	(१७.५४)	(१२९.३०)
9	अपवादात्मक बाबी	0.09	- (22.20)	(0, 50)	0.09	ر ۲۰۹۰	0.09	(22.20)	(0.30)	0.09	ر ۲۰۶۰
۷	सर्वसाधारण कामकाजातून करपूर्व नफा/ (तोटा) (६+७)	१४.५०	(२३.३१)	(१.७९)	(१३.२५)	(१२१.२०)	90.97	(२३.३१)	(१.७९)	(१७.६३)	(१२१.२०)
٩	कर खर्च	_			_		_				-
१०	सर्वसाधारण कामकाजातून करोत्तर नफा/ (तोटा) (८+९)	98.40	(२३.३१)	(9.69)	(१३.२५)	(१२१.२०)	90.99	(२३.३१)	(१.७९)	(१७.६३)	(१२१.२०)
88	अनन्यसाधारण बाबी (कर खर्चाच्या निव्वळ)	-	-	-	(२०.४६)	-	-	-	-	(२०.४६)	-
१२	कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा) (१०+११)	१४.५०	(२३.३१)	(१.७९)	७.२१	(१२१.२०)	90.97	(२३.३१)	(१.७९)	२.८ ३	(१२१.२०)
83	सहयोगींच्या नफा/(तोटा) चा हिस्सा	-	-	-	-	-	-	-	-	-	-
१४	अल्प व्याज	-	-	-	-	-	-	-	-	-	-
१५	कर, अल्प व्याज आणि सहयोगींच्या नफा/(तोटा)										
l	चा हिस्सा यानंतर निव्वळ नफा/(तोटा)										
	(85+83+88)	98.40	(२३.३१)	(१.७९)	9.79	(१२१.२०)	90.97	(२३.३१)	(१.७९)	२.८३	(१२१.२०)
१६	इतर सर्वसमावेशक उत्पन्न	-		-	-			-	-		-
१७	भरणा झालेले समभाग भांडवल (शेअर्सचे दर्शनी मूल्य दर्शविणे)	३,५१७.५६ १०/-	२,९१२.५६ १०/-	१००.०० १०/-	३,५१७.५६ १०/-	२,४१२.५६ १०/-	३,६०७.५६ १०/-	२,९१२.५६ १०/-	१००.०० १०/-	३,६०७.५६ १०/-	२,४१२.५६ १०/-
१८	(राजसय दराना मूल्य दरावण) राखीव (असल्यास पुनर्मृल्यांकित राखीव वगळून)	ζ0/-	, ,,-	ζ0/-	ζ0/-	ζ0/-	ζ0/-	,0/-	\ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \ \	,0/-	(0/-
	प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबींपूर्वी) (प्रत्येकी रु. १०/- चे (अवार्षिक)										
l	(ए) मूलभृत	0.08	(٥.٥८)	(०.१८)	0.02	(0.40)	0.03	(٥.٥८)	(0.86)	०.०१	(0.40)
l	(बी) सौम्यिकृत	0.08	(0.06)	(0.86)	0.02	(0.40)	۶٥.٥	(0.06)	(0.86)	0.08	(0.40)
१८॥	प्रती समभाग प्राप्ती (अनन्य साधारण बाबीनंतर)		, ,	,		. ,		. ′	, ,		`
l	(प्रत्येकी रु. १०/- चे (अवार्षिक)										

टीपा :

१ आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड चे वरील वित्तीय निष्कर्ष २१ मे. २०२५ रोजी झालेल्या त्यांच्या संबंधित बैठकांमध्ये लेखापरीक्षण समितीने पनर्विलोकित केले आणि संचालक मंडळाने मंजर केले. कंपनीच्या वैधानिक लेखापरिक्षकांनी ३१ मार्च, २०२५ रोजी संपलेल्या तिमाही आणि वर्षासाठीच्या वरील एकत्रित वित्तीय निष्कर्षांचे लेखापरीक्षण केले आहे.

कंपनीचे वरील निष्कर्ष कंपनी अधिनियम, २०१३ च्या कलम ३३ अंतर्गत विहित इंडियन अकाऊटींग स्टॅंडर्डस ३४ 'अंतरिम वित्तीय अहवाल' (इंड एएस ३४) मध्ये घालून दिलेल्या गणन आणि मापन तत्वे आणि प्रक्रियेनुसार आणि भारतात सर्वसाधारणपणे स्विकारलेल्या अन्य लेखा तत्वांनुसार बनवले आहेत

. कंपनी ईव्ही लक्झरी बसेस च्या उत्पादनाच्या व्यवसायात कार्यरत आहे आणि साधन सामुग्रीचे वाटप आणि एकूणच व्यवसाय केंद्री कार्यक्षमता निर्धारित करण्याच्या दृष्टीने व्यवस्थापकीय संचालक (चिफ ऑपरेटिंग डिसीजन मेकर) यांना

संबंधित कामकाजाची माहिती कळवली जाते व नियमितपणे आढावा घेतला जातो व त्यानुसार इंड एएस १०८ अंतर्गतच्या व्याख्ये प्रमाणे ऑपरेटिंग विभागाच्या बाबतीत एकमेव अहवालयोग्य विभाग आहे.

दिनांक: २१.०५.२०२५

(बी) सौम्यिकृत

(0.86)

. त्यांना तुलनायोग्य करण्याकरिता आवश्यकतेनुसार मागील संलग्न कालावधीची आकडेवारी पुनर्गठीत/पुनर्रचित केली आहे

(0.06)



आझाद इंडिया मोबिलिटी लिमिटेड च्या संचालक मंडळाच्या वतीने आणि साठी बुपिदंर सिंग चड्डा डीआयएन : ००१५१५६८

0.08

(0.40)

(0.0८)

(0.0८)

(0.86)

(0.86)

ARTS LIM

CIN: L72200MH1999PLC119177

Regd. Office: B1 & B4, Baba House, 86, M.V. Road, Andheri (East), Mumbai 400093 Tel: 022-49794623 Website: www.babaartslimited.com Email: babaartslimited@yahoo.com/investors@babaartslimited.com

EXTRACT OF STANDALONE AUDITED FINANCIAL RESULTS

FOR THE QUARTER AND YEAR ENDED 31ST MARCH, 2025
(Rs. In Lakh except EPS)

		Quarter Ended			Year Ended			
Sr.	Particulars	Audited	Unaudited	Audited	Audited	Audited		
No.		31.03.2025	31.12.2024	31.03.2024	31.03.2025	31.03.2024		
1.	Total Income from Operations	320.08	139.48	97.57	688.53	1,247.83		
2.	Net Profit/(Loss) for the period (Before Tax, Exceptional and/or Extraordinary Items)	60.04	37.32	(5.37)	194.07	272.32		
3.	Net Profit/(Loss) for the period Before Tax (After Exceptional and /or Extraordinary Items)	60.04	37.32	(5.37)	194.07	272.32		
4.	Net Profit/(Loss) for the period After Tax (After Exceptional and/or Extraordinary Items)	43.94	27.85	(1.94)	143.84	197.42		
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period (After Tax) and Other Comprehensive Income (After Tax)]	40.45	27.75	(1.26)	140.02	198.26		
6.	Equity Share Capital	525.00	525.00	525.00	525.00	525.00		
7.	Other Equity (Excluding Revaluation Reserve) as shown in Audited Balance Sheet	-	-	-	2150.82	2010.80		
8.	Earnings Per Share (of Re.1/- each) for the continuing and discontinued operations							
	1. Basic : 2. Diluted :	0.084 0.084	0.053 0.053	(0.004) (0.004)	0.274 0.274	0.376 0.376		

1) The above is an extract of the detailed format of audited financial results for quarter and year ended on 31st March, 2025 filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The same can be accessed by scanning the Quick Response Code given below.

The full format of the statement of the standalone financial results are available on the websites of the Stock Exchange (www.bseindia.com) and the Company website(www.babaartslimited.com).

2) The above audited financial results for the quarter and year ended 31st March, 2025 have been reviewed and recommended by the Audit Committee and thereafter approved by the Board of Directors of the Company at its meeting held on 21st May 2025. As required under Regulation 33 of the the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015 the Statutory Auditors of the Company have conducted audit of the above audited financial results for the quarter and yea ended 31st March, 2025 and have expressed an unmodified opinion on these audited financial results.

3) The above audited financial results have been prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 as amended from time to time and other recognised accounting practises and polices to the extent applicable For Baba Arts Limited

Place: Mumbai Date : 21st May, 2025



Nikhil G. Tanwani **Chairman & Managing Director** DIN:01995127

Sd/